

कर्तव्यस्थानी दिलेल्या शासकीय निवासस्थानासाठी
अनुज्ञप्ति शुल्काची वसुली...
आदेशात सुधारणा.

महाराष्ट्र शासन
वित्त विभाग

शासन शुद्धिपत्रक, क्रमांक:घभाव-१००४/प्र.क्र.२८/सेवा-५,
मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२, दिनांक:२६ फेब्रुवारी, २००७

- पहा: (१) शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक घभाव-२०००/प्र.क्र.१७/२०००/सेवा-५, दिनांक १७ फेब्रुवारी, २००१
(२) शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक घभाव-१००४/प्र.क्र.२८/सेवा-५, दिनांक २१ सप्टेंबर, २००६


शासन शुद्धिपत्रक

वर नमूद केलेल्या दि. २१ सप्टेंबर, २००६ च्या शासन निर्णयातील परिच्छेद ३ ऐवजी पुढील परिच्छेद ३ वाचण्यात यावा.

"३. सध्या अमलात असणाऱ्या आदेशातील तरतुदीनुसार, भाडेमाफ निवासस्थानाच्या ऐवजी घाययाचा घरभाडेभत्ता हा सर्वसाधारणपणे देय होऊ शकणारा घरभाडेभत्ता आणि येतनाच्या आधारे ज्या प्रकारचे निवासस्थान मिळण्यास संबंधित कर्मचारी पात्र असेल त्या प्रकारच्या निवासस्थानासाठी आकारण्यात येणारे अनुज्ञप्ति शुल्क यांच्या बेरजेइतका मंजूर करण्यात येतो. ही तरतूद सुधारून शासन आता असे आदेश देत आहे की, भाडेमाफ निवासस्थानाऐवजी घरभाडे भत्ता मंजूर करताना संबंधित कर्मचार्यास सर्वसाधारणपणे देय होऊ शकणारा घरभाडेभत्ता आणि (या आदेशातील येतनमर्यादा आणि त्यासमोर विहित केलेले अनुज्ञप्ति शुल्क लक्षात न घेता) वर (१) येथे नमूद केलेल्या दिनांक १७ फेब्रुवारी, २००१ च्या आदेशातील परिच्छेद १ मधील तक्त्यात त्याच्या येतनासाठी विहित केलेले अनुज्ञप्ति शुल्क यांच्या बेरजेएवढी रक्कम मंजूर करण्यात यावी."

२. हे आदेश शासनाच्या (www.maharashtra.gov.in) या वेबसाईटवर उपलब्ध असून त्याचा संगणक संकेतांक २००७०२२७१२१४२२००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल याच्या आदेशानुसार व नावाने,


(निर्मला म. शेख)
शासनाच्या उप सचिव.

प्रति,

- महालेखापाल-१ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, मुंबई.
- महालेखापाल-२ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, नागपूर.
- महालेखापाल-१ (लेखापरीक्षा), महाराष्ट्र, मुंबई.
- महालेखापाल-२ (लेखापरीक्षा), महाराष्ट्र, मुंबई.
- अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.
- निवारी लेखापरीक्षा अधिकारी, मुंबई.

- राज्यपालांचे सचिव
- मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव
- उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव.
- सर्व मंत्री आणि राज्यमंत्री यांचे स्वीय सहायक.
- मंत्रालयीन सर्व विभाग.
- सर्व विभागीय आयुक्त.
- मंत्रालयाच्या सर्व विभागाखालील विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख.
- *प्रबंधक, उच्च न्यायालय (मूल शाखा), मुंबई.
- *प्रबंधक, उच्च न्यायालय (अपील शाखा), मुंबई.
- *सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई.
- *सचिव, महाराष्ट्र दिव्यमंडळ सचिवालय, मुंबई.
- *प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोकआयुक्त यांचे कार्यालय, मुंबई.
- सैनियर रिसर्च ऑफिसर, वे रिसर्च युनिट, भारत सरकार, वित्त मंत्रालय (व्यय विभाग), खोली क्र २६१, नॉर्थ ब्लॉक, नवी दिल्ली.
- संचालक, लेखा व काषागारे, मुंबई.
- मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी हिशोब, मुंबई.
- उपमुख्य लेखापरीक्षक, स्थानिक निधी हिशोब, मुंबई/पुणे/नागपूर/औरंगाबाद/नाशिक/अमरावती
- जनसंगत अधिकारी, मंत्रालय, मुंबई.
- सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी
- सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी.
- सर्व जिल्हा कोषागार अधिकारी.
- वित्त विभागातील सर्व कार्यासने.
- निवडनस्ती, वित्त विभाग/सेवा-५

पत्राद्वारे